

**Asset Recovery Management Branch, Mumbai** 17th Floor, Maker Tower F, Cuffe Parade, Mumbai-400 005

Phone: 22189381, Email: armbmumbai@indianbank.co.in

PUBLICATION SALE NOTICE (Including for e-auction mode)

Notice of Intended sale under Rule 6(2) & 8(6) of The Security Interest [Enforcement Rules 2002 under The Securitization and Reconstruction of Financial Assets and **Enforcement of Security Interest Act 2002** 

O L Bombay High Court OCCJ 5th Floor, Bank of India Building, Fort, Mumbai-400 001

Office Liquidator,

(Appointed in Company Petition No. 172/2014 in Order dtd. 30.09.14 in M/s. Varun Industries Ltd.)

M/s. Varun Industries Limited [Borrower/Mortgagor] 13, Shankeshwar Darshan, A. G. Pawar Cross Lane, Byculla [E],

Mumbai-400 027. Shri Kiran N. Mehta [Guarantor & Mortgagor] S/o. Navratanmal C. Mehta A/401, Shankeshwar Darshan.

A. G. Pawar Cross Lane, Byculla [E], Mumbai-400 027. Shri Kailash S. Agarwal 3. [Guarantor & Mortgagor] S/o. Shreeramji Agarwal A1/502,

Shankeshwar Darshan.

A. G. Pawar Cross Lane, Byculla [E], Mumbai-400 027. Sub: 1. Term Loan A/c of M/s. Varun Industries Limited for Setting up of Integrated Stainless Steel

Indian Bank Mumbai Fort Branch)

2. Various loan accounts with Indian Bank Consortium of M/s. Varun Industries Limited

M/s. Varun Industries Limited availed Term Loan facilities from Indian Bank, Mumbai Fort Branch, the repayment of which is secured by mortgage/hypothecation of the schedule mentioned properties hereinafter referred to as "the Properties". M/s. Varun Industries Limited failed to pay the outstanding. Therefore a Demand Notice dated 06.08.2013 under Sec.13[2] of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 [for short called as "The Act"], was issued by the Authorized Officer calling upon M/s. Varun Industries Limited and others liable to the Bank to pay the amount due to the tune of US \$ 243584.239 [approximately equivalent to Rs. 1,46,05,311/- at notional conversion rate of Rs.59.96 per US\$ and amount actually payable shall be reckoned at the prevailing exchange rate for US \$ on that date] as on 31.07.2013 with further interest, costs, other charges and expenses thereon. M/s. Varun Industries Limited failed to make payment despite Notice dated 06.08.2013.

Products manufacturing unit [taken over from Union Bank of India] with ARMB-Mumbai (Trf A/c from

Further, M/s. Varun Industries Limited availed Fund Based and Non-Fund Based Working Capital Facilities from Indian Bank Consortium of Working Capital Financing Banks viz., [1] Indian Bank, Mumbai Fort Branch [Consortium Lead Bank]; [2] UCO Bank; [3] Central Bank of India; [4] Syndicate Bank; [5] State Bank of India; [6] United Bank of India; [7] Bank of India; [8] Bank of Baroda; [9] IDBI Bank Ltd., and [10] Allahabad Bank, the repayment of which is secured by mortgage/hypothecation of the schedule mentioned properties hereinafter referred to as "the Properties". M/s. Varun Industries Limited failed to pay the outstanding. Therefore a Demand Notice dated 07.08.2013 under Sec. 13[2] of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 [for short called as "The Act"], was issued by the Authorized Officer calling upon M/s. Varun Industries Limited and others liable to the Bank to pay the amount due to the tune of Rs. 1798,36,58,976=48 {Rupees one thousand seven hundred ninety eight crore thirty six lakh fifty eight thousand nine hundred seventy six and paise forty eight only} [i.e., excluding the dues of Bank of India] as on 31.07.2013 with further interest, costs, other charges and expenses thereon. M/s. Varun Industries Limited failed to make payment despite Notice dated 07.08.2013.

As M/s. Varun Industries Limited failed to make payment despite Demand Notices, the Authorized Officer took possession of the schedule mentioned properties under the Act on 09.10.2013 after complying with all legal formalities.

As per Sec. 13 (4) of the Act, Secured Creditor is entitled to effect sale of the assets taken possession of and realize the proceeds towards outstanding balance. In accordance with the same, the Undersigned/Authorized Officer intends selling the schedule mentioned securities in the following mode:

## The sale proposed to be held is by way of public tender/auction

adopting the e-auction mode.

As per Rule 6 (2) and 8 (6) of the Security Interest [Enforcement] Rules 2002 framed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, 30 days notice of intended sale is required to be given and hence we are issuing this notice.

The amounts due as on 31.07.2017 are Rs. 2,18,78,024/- (Rupees two crores eighteen lakh seventy eight thousand twenty four only) for Setting up of Integrated Stainless Steel Products manufacturing unit [taken over from Union Bank of India] with Indian Bank Mumbai Fort Branch with further interest, costs, other charges and expenses thereon.

Rs. 2555,55,58,953.02 {Rupees two thousand five hundred fifty five crore fifty five lakh fifty eight thousand nine hundred fifty three and paise two only} in the Fund Based and Non-Fund Based Working Capital facility loan accounts with Indian Bank Consortium of Working Capital Financing Banks with further interest, costs, other charges and expenses thereon.

Please take note that this is notice of 30 days and the schedule mentioned properties shall be sold under the Act by the Undersigned/Authorised officer any time after 30 days.

\*\*The date of sale is fixed on 20.09.2017 for the property which would be by e-auction mode.

\*\*If the e-auction fails owing to any technical snag etc., the same may be rescheduled by issuing 7 days prior

The Inspection of the Schedule mentioned property and related documents and up to date EC may be had by the intending purchasers/bidders at their expense on :

12.09.2017 between 12.00 am to 4.00 pm for the below mentioned properties.

15.09.2017 between 02.00 pm to 4.00 pm for documents verification.

The Reserve price and Earnest Money Deposit [EMD] for the sale of the secured assets is fixed as mentioned in the schedule.

The Tender/bid Form with the terms and conditions can be had online from the website : https://indianbank.auctiontiger.net & www.indianbank.in and using the provision in the system/software, the same could be procured using the 'seal bid option' such that the activities could be done online. The tender form and the terms and conditions would be available in the website from 14.08.2017 to 19.09.2017 from 10.30 am to 4.00

The last date for submitting tenders/bids complying with all necessary terms along with EMD in the stipulated manner is 19.09.2017 by 4.00 pm.

The tenders should be accompanied with EMD taken in DD/BPO/RTGS/NEFT/Account Transfer and/or any other acceptable mode of money transfer without time lag, failing which the tender becomes disqualified.

The Nodal Bank Account No./IFSC Code etc. for online money transfer is as under:S Nodal Bank A/c No. **IFSC Code** 

**6097229831** "e-auction EMD account Mumbai Zone" | IDIB000N052 Indian Bank Nariman Point Branch The sale shall be conferred on the person making highest offer/tender/bid subject to confirmation by Secured Creditor. The undersigned/Authorized Officer reserves right to accept or reject the bid/tender without assigning

Once the auction/e-auction is completed and sale is conferred on the person making the highest offer/tender/bid, the successful bidder will be intimated in person/by email, as the case may be, who has to remit 25% of the bid amount [less the EMD] immediately by DD/BPO/RTGS/NEFT/Account Transfer and/or any other acceptable mode of money transfer, failing which the EMD amount remitted will stand to be forfeited

The balance sale price shall be paid within 15 days of confirmation of sale or extended time in writing. If the balance amount is not remitted within stipulated/agreed time, the amount of 25% remitted will also stand to be

The sale is subject to confirmation by the Secured Creditor. The sale is made on "AS IS WHERE IS AND AS IS WHAT IS" basis and without any representation and war-

ranties on the part of the Bank relating to encumbrances, statutory liabilities etc.

This Notice is without prejudice to any other remedy available to the Secured Creditor and without prejudice to rights of the Secured Creditor to proceed with the proceedings presently pending before DRT-1, Mumbai, and proceed with the execution of order/decree obtained/to be obtained.

# **SCHEDULE**

The specific details of the assets which are intended to be brought to sale are enumerated hereunder:

*Bidders are advised to visit the website http://www.bankeauctions.com or contact Mr. Ganesh Patil Mol						
SI.	Detailed Description Mortgaged	Reserve	EMD (Rs.)	Date, time	Prior	
N.	Assets item wise	Price	Bid Increment	and place	Encumbr-	
		Rs.	value (Rs.)	of sale	ances	
1.	All that part and parcel of the property con-	146.00	14,60,000	20.09.2017	NIL	
	sisting of Flat No. 502, "A1" Wing, on the 5th	lakhs	[Rs Fourteen	11.30 am		
	Floor, area admeasuring 539 sq. ft. or there-		lakhs sixty	to 12.30 pm		
	about in the building Shankheshwar Darshan		thousand only] <b>Bid</b>			
	Co-operative Housing Society Ltd, situated at A. G. Pawar Cross Lane, Byculla [E],		Incremental			
	Mumbai-400 027, City Survey No. 716,		Value			
	Mazgaon Division, bearing Municipal Ward		Rs 1.00 lac			
	"E" in Registration District and Sub-District		(Rs. One Lac			
	of Mumbai City, Mumbai, belonging to/ stand-		only)			
	ing in the name of Mr. Kailash Kumar					
	Shreeramji Agarwal [Mr. Kailash S.					
	Agarwal].					
	Note/Ramarks :					
	* Measurement is as per title deed docu-					
	ments and Boundaries to the flat are not					
	described in the title deed documents					
	However, the building complex is bounded					
	on the :					
	North by : Internal Road					
	South by : Road					
	East by : Road and					
	West by : Mhada Building					

\*\* Last date and time for submission of bid through e-auction mode is 19.09.2017 and bid forms will be received upto 4.00 pm

The amount realized from sale of the properties will firstly be applied in payment of the term loan with all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expenses incidental thereto and secondly applied in discharge of dues of the working capital financing consortium of Banks mentioned in the Demand Notices with contractual interest from the date of Demand Notice till actual realization and residue of the money, if any, after the dues of Banks mentioned in the Demand Notices and Bank of India, who also holds pari passu charge over the secured assets.

No. 9821690968 or mail ganesh.patil@c1india.com for bid form and detailed terms and conditions which are annexed to the bid form. The bidders may also visit our banks website: www.indianbank.in. You may also contact - Mr. S Anil Kumar, Authorised Officer on his mobile No. 7738152036.

**Authorized Officer** Place : Mumbai Date: 11.08.2017 **Indian Bank** 

RAMMAICA INDIA LIMITED

CIN NO:L36100MH1981PLC024162 No - 106-A, 106-B, 1st Floor, Kamanwala Chambers, New Udyog Mandir Premises Co-Op Soc Ltd No - 2, Plot No - 399/410, Mogul Lane, Mahim West, Mumbai-400016, Tel. No. 022-6108777 Fax. No. 022-61087713 • URL - www.ramasigns.in / Email - info@ramasigns.in

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30™ JUNE, 2017 ₹ in Lacs					
Particulars	Quarter Ended 30.06.2017	Quarter Ended 30.06.2016	Year Ended 31.03.2017	Year Ended 31.03.2016	
Total income from operations (net)	3,313.27	3,118.42	12,746.39	4,505.55	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	35.62	30.59	135.05	65.02	
Equity Share Capital	952.50	952.50	952.50	952.50	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	(101.04)	(241.11)	(136.66)	(271.70)	
Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 10 /- each) Basic : Diluted:	0.37	0.32	1.42	0.68	
Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹ 10/- each) Basic : Diluted :	0.37	0.32	1.42	0.68	

NOTE: 1) The above results have been reviewed by the Audit Comm approved by the Board of Directors at their meeting held on 12th August, 2017 The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.ramasings.in) Place :- Mumbai For and on behalf of Board of Directors FOR M/s RAMMAICA (INDIA) LIMITED Date: - 12-08-2017 Mansi Patel - Managing Director

, CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED

CIN: L72100MH1995PLC084788 Regd. Office: CyberTech House, Plot No. B-63/64/65, Road No. 21/34, J.B. Sawant Marg, Wagle Estate, Thane - 400 604 C- 022-25834643, F- 022-25832574 Email- cssl.investors@cybertech.com

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 23rd day of August, 2017, at CyberTech House, Plot No. B-63/64/65, Road No. 21/34, J.B. Sawant Marg, MIDC, Wagle Estate, Thane - 400 604, inter alia, to consider, approve and to take on record the Un-audited Financial Results (Consolidated and Standalone) of the Company for the guarter ended June 30, 2017.

For further details, please visit the website of the Company (www.cybertech.com).

Place: Thane Date: August 14, 2017 For CyberTech Systems and **Software Limited** sd/-

Sarita Leelaramani Company Secretary and Compliance Officer Membership No.A35587



### MT EDUCARE LIMITED

CIN: L80903MH2006PLC163888

Registered Office: 220, 2" Floor, "FLYING COLORS" Pandit Din Dayal Upadhyay Marg, L.B.S Cross Road, Mulund (West), Mumbai 400080

Ph. no: (022) 2593 7700 / 800 / 900 | Fax. No. (022) 2593 7799 Email:info@mteducare.com | Website: www.mteducare.com

### NOTICE OF 11th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that:

1. The 11th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 6th September, 2017 at 10.30 a.m. at Anthurium Banquet, 5th Floor, Hotel Shilpa Residency, L.B.S. Road, Mulund (West), Mumbai 400 080 to transact business as set out in the Notice of AGM dated 11th May, 2017.

The Notice of AGM, Annual Report and Proxy Form has been sent in electronic mode to members whose e-mail ID's are registered with the Company or the Depository Participant(s) unless the members have registered their request for a physical copy of the same, on Saturday, 12th August, 2017. Physical copy of the Notice of AGM, Annual Report, Proxy Form and Attendance Slip has been sent to those members who have not registered their e-mail ID's with the Company or Depository Participant(s), on Saturday, 12th August, 2017. A copy of the Notice of AGM along with the Annual Report is available on the Company's website www.mteducare.com. The Notice of AGM is also available on the websites of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.cdslindia.com, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Members, who do not receive the Annual Report, may download it from the Company's website or may request for the copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office of the Company or at the aforesaid e-mail ID.

4. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members, the facility to exercise their right to vote by electronic means and the business may be transacted through e-voting Services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The evoting period commences from Sunday, 3rd September, 2017 at 9.00 am and ends on Tuesday, 5th September, 2017 at 5.00 pm. The evoting module shall be disabled for voting after 5.00 pm on Tuesday, 5th September, 2017. Once the vote on resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.

5. Members holding shares as on cut off date i.e. Wednesday, 30th August, 2017 are eligible to cast their votes electronically. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained as on cut-off date i.e. Wednesday, 30th August, 2017 only shall be entitled to avail the facility of e-voting as well as voting in the general meeting. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, 30th August, 2017 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com.

6. The facility for voting through polling paper shall also be made available at the Annual General Meeting and the members attending the meeting who have not cast their vote by e-voting shall be able to exercise their right at the meeting through ballot paper.

7. The members who have cast their vote by e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes

8. CS Manish L. Ghia, Partner, M/s. Manish Ghia & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai (Membership No. 6252, CP. No. 3531) are appointed as Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner. The results declared alongwith the Scrutinizer's Report shall be displayed on the Company's website within the prescribed period. The results shall also be communicated to the Stock Exchanges.

The procedure of electronic voting is available in the Notice of 11th AGM as well as on CDSL website www.evotingindia.com. In case of any queries pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQ's) for members and E-voting user manual for members available at the Download section of www.evotingindia.com or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or may write to CDSL, 16th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001; Phone number: 18002005533.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Thursday, 31st August, 2017 to Wednesday, 6th September, 2017 (both days inclusive) for the purpose of AGM

Place: Mumbai Date: 12th August, 2017

For MT Educare Limited

Dinesh Darji

Company Secretary

Place: Mumbai

Date: 12th August, 2017

### GINI SILK MILLS LIMITED

Regd. Office: 413, Jogani Industrial Estate, Opp. Kasturba - Hospital, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai 400011. CIN: L17300MH1981PLC024184

Email: ginitex@rediffmail.com, Website: www.ginitex,com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2017

Sr.		Quarter Ended		
No.	PARTICULARS	30.06.2017 (Unaudited)		
1.	Total income from operations	1118.45	1122.89	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	79.11	77.90	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	79.11	77.90	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and and/or Extraordinary items)	58.49	55.87	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	62.04	56.56	
6.	Equity Share Capital	559.26	559.26	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing & discontinued operations)-	100 2000	10000	
	a) Basic :	1.11	1.01	
	b) Diluted :	1.11	1.01	

The Ind AS as prescribed in section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 is applicable to the Company w.e.f financial year 2017-2018

Date: August 11, 2017

DIN: - 06389805

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the guarter ended 30 th June, 2017 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said results is available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and the website of the Company i.e. www.ginitex.com

> By order of the Board For Gini Silk Mills Limited

> > DIN No.00170432

Vishwanath Harlalka Place: Mumbai Chairman

**JAINEX AAMCOL LIMITED** 

Regd. Office: 405/406, Sharda Chamber, 15 Sir V.T. Marg, New Marine Lines, Mumbai - 400 020. CIN: L74999MH1947PLC005695

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th June 2017 PART 1 ( IN LACS) Sr. **Quarter Ended** Year Ended **Particulars** No. 30-Jun-17 31-Mar-17 30-Jun-16 31-Mar-17 Unaudited Unaudited Unaudited (Refer Notes Below) Audited 01 Income from Operations a) Net Sales / Income from Operations 388 342 1523 326 o) Other Operating Income 326 394 342 Total Income from operations (net) 1529 Expenses 87 347 a) Cost of materials consumed 96 73 ) Purchases of stock-in-trade 0 0 0 c) Changes in inventories of finished goods, work-in--40 18 42 progress and Stock-in-trade 112 117 90 448 d) Employees benefits expense 25 25 106 e) Finance cost 29 Propreciation and amortisation expense 31 32 31 125 g) Excise duty/Service Tax 36 39 35 152 101 109 99 407 f) Other expenses 402 353 361 1543 Total expenses Profit/(Loss) before Exceptional and extraordinary -35 -11 -14 items and tax (1-2) 0 0 0 Exceptional items 0 Profit/(Loss) before extraordinary items and 05 -35 tax (3-4) -11 -14 Extraordinary items -35 -8 -14 Profit/(Loss) before tax (5 - 6) -11 Tax Expenses(including Deferred Tax) Net Profit/(Loss) for the period from continuing operation (7+/-8) -35 -15 -11 -21 10 Paid-up Equity Share Capital 150 150 { Face value Rs. 10/- per share } 150 150 Earning Per Share (of Rs. 10/- each) a) Basic -2.34 -1.00 -0.74 -1.40 b) Diluted

NOTES:

1. The Company is operating in a single segment - gear & special cutting tools.

2. Deferred Tax impact has not been reported for the guarter ended June 17 and June 16. 3. The afforesaid Financial Results for the quarter ended 30/06/2017 were reviewed by the Audit Committee as its meeting held on 10th August, 2017 and taken on record and approved by the Board of Directors at its meeting held on the same

4. Figures of previous period have been re-classified / re-arranged / re-grouped wherever necessary

BY ORDER OF THE BOARD for JAINEX AAMCOL LIMITED

Place: Mumbai Date: 10-08-2017 (RAHUL DUGAR) DIRECTOR

DIN - 00013704

EUROTEX

### **EUROTEX INDUSTRIES AND EXPORTS LIMITED** Regd. Office: 1110, Raheja Chambers, 11th Floor, 213, Nariman Point, Mumbai - 400 021.

Tel.: 022 6630 1400 • Fax: 022 2204 4139 • Website: www.eurotexgroup.com E-Mail: eurotex@eurotexgroup.com • CIN: L70200MH1987PLC042598 UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED 30<sup>™</sup> JUNE, 2017

(₹ in Lakhs)

Sr.	Particulars	Quarter Ended 30/06/2017	Quarter Ended 30/06/2016	
No.	90,000003 580 56000-00,005-500	Unaudited	Unaudited	
1	Total Income from operations (Net)	6,022.67	3,560.17	
2	Net Profit / (Loss) from Ordinary Activities after tax	(346.25)	(592.27)	
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(346.25)	(592.27)	
4	Total Comprehensive Income / (Loss) for the Period [comprising profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income (After Tax)]	(319.75)	(354.79)	
5	Equity Share Capital	874.02	874.02	
6	Earning Per Share (before Extraordinary items) (of ₹ 10 each) Basic & Diluted (in ₹)	(3.96)	(6.77)	
7	Earning Per Share (after Extraordinary items) (of ₹ 10 each) Basic & Diluted (in ₹)	(3.96)	(6.77)	

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's Website (www.eurotexgroup.com).

The Company adopted Indian Accounting Standards (IND AS) effective 1st April, 2017 (transition date being 1st April, 2016) and accordingly, the financial results for the quarter ended 30th June, 2016 have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND AS prescribed under Section 133 of the Companys Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India. The IND AS financial results and financial information for the guarter ended 30th June, 2016 have been compiled by the management after making necessary adjustments to give a true and fair view of the results in accordance with IND AS and has not been subject to any limited review or audit. Adjustments, if any shall be made after audit.

Consequent to transition from previous Indian GAAP to IND AS, the reconciliation of total comprehensive income is provided as below for previous period presented, in accordance with paragraph 32 of Ind AS 101-First time adoption of IND AS.

Particulars	Quarter ended 30.06.2016
Net profit / (Loss) as per Previous GAAP	(538.55)
Net Gain / (Loss) on financial assets and financial liability fair valued through Statement of Profit and Loss	(53.72)
Net profit / (loss) for the period under IND AS	(592.27)
Net Gain / (Loss) on financial assets fair valued through Other Comprehensive Income (Net of Deferred Tax)	237.48
Total Comprehensive Income / (Loss) under IND AS	(354.79)

For Eurotex Industries and Exports Limited

K. K. Patodia Chairman and Managing Director (DIN: 00027335)

...वादी

...प्रतिवादी

मुंबई येथील लघुवाद न्यायालयात (वांद्रे शाखा) आर.ए.ई. आणि आर. वाद क्र. ८३० सन २०१६ श्री. धरमकुमार ओमप्रकाश त्रिवेदी (पुरुष), वय: ४६ वर्षे, धंदा : नोकरी, ७०१, भक्ती अपार्टमेंट, जांभळी गल्ली, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.

विरुध्द १. सिताबेन भाईलाल पटेल वय: ज्ञात नाही, धंदा: गृहिणी. खोली क्र. ९, १ ला मजला, मंजुळा निवास, जांभळी गल्ली, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२. २. यश किशोर गाजरे, वय: ज्ञात नाही, धंदा: ज्ञात नाही, खोली क्र. ९, १ ला मजला मंजुळा निवास, जांभळी गल्ली,

प्रति, वरील नावाचे प्रतिवादी क्र. १,

बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२.

ज्याअर्थी वरील नावाच्या वादींनी त्यातील विनंतीकरिता प्रतिवादींच्या विरोधात वाद दाखल केला आहे की, सन्माननीय न्यायालयाने कृपा करून वादींसाठी मिळकतीचे वर्णन परिशिष्ट ''ए'' मध्ये अधिक विशेषत: मंजुळा निवासची खोली क्र. ९ (गाव कान्हेरी, तालुका बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९२ चा सीटीएस क्र. ९९, ९९/१-१८ असलेल्या अंतिम प्लॉट क्र. ९४, टीपीएस III धारक जिमनीच्या प्लॉटवर स्थित खोली क्र. ९, मनुला निवास, जांभळी गल्ली, मोकळा आणि शांततापूर्ण कब्जा सोपविण्यासाठी आणि इतर अनुतोषांसाठी आदेश आणि ह्कूम द्यावेत.

तुम्हाला याद्वारे न्यायालय खोली क्र ३८ मध्ये २८ ऑगस्ट, २०१७ रोजी पूर्वी दु. २.४५ वा. व्यक्तिश: किंवा वादाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा विकलांमार्फत किंवा वरील वादींच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम असलेल्या अन्य व्यक्तीद्वारे ज्यावर तुम्ही अवलंबून आहात त्या कागदपत्रांच्या सूचीसह तुमचे लेखी विवरण दाखल करण्यासाठी याद्वारे समन्स बजावण्यात येत आहे आणि याद्वारे तुम्ही सूचना घेणे आवश्यक आहे की, अगोदर सांगितलेल्या दिवशी हजर राहण्यात किंवा लेखी विवरण दाखल करण्यास तुम्ही कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत वादाची सुनावणी होऊन निकाल देण्यात येईल.

> न्यायालयाच्या शिक्क्याने दिले. सदर ११ ऑगस्ट, २०१७. एन. वाय. शाहिर (अतिरिक्त प्रबंधक)

# जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील **१. मिल्टन राफेल** डीसिल्वा व २. श्रीम. सेलसिया मिल्टन डीसिल्वा यांच्याकडून सर्व अडथळ्यांपासून मुक्त असलेली खालील अनुसूचीमध्ये लेखी स्वरूपात उल्लेखीत मालमत्तेची खारेदी करण्याकरिता बोलणी करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत.

कोणाही व्यक्तीस मालमत्तेसंदर्भात कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावे वा मागण्या असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट. न्यास, अधिकार, वारसा, ताबा, धारणाधिकार, भाडेकरार, देखभाल, सुविधाधिकार, वारसा, देणगी, अडथळे वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर सूच-नेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या आत अधोहस्ताक्षरितांना त्यांच्या कार्यालयामध्ये पत्ता १०१/१०२, दर्वेश चेंबर्स, पी. डी हिंदुजा रोड जंक्शन व एस. व्ही. रोड, खार (पश्चिम), मुंबई - ४०० ०५२ येथे एसपीएडी/आरपीएडी द्वारे (त्यांच्या संबंधात कागदोपत्री पुराव्यांच्या प्रमाणित प्रतसह एकत्र) सदर लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे अन्यथा सदर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल व कोणत्याही संदर्भाविना कोणतेही हक्क, अधिकार व दावे, काही असल्यास ते सूचनेसह अधित्यागीत व/वा परित्यागीत मानण्यात येतील.

# अनुसूची :

८बी, बाझार क्रॉस रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०० ०५० येथील सर्व मोजमापित ४४.६ चौ. मीटरचा तळ व एक मजला समाविष्ट त्यावरील उभ्या रचनांसह एकत्रित मोजमापित ५३.३ चौ. यार्ड्स अर्थात ४४.६ चौ. मीटर वा त्यावरील शहर सर्व्हे वांद्रे, तालूका अंधेरी एमएसडी येथील जुना सीटीएस क्र. ३७२ व नवीन सीटीएस क्र. ए/७४२ ए विभाग धारक जिमनीचा वा भागचा सर्व तो भाग व भूखांड व जिमनीच्या सीमा खालीलप्रमाणे :

उत्तरेस :सर्व्हे क्र. ७४३ए धारक मालमत्तेशी संलग्न रोडद्वारे

पूर्वेस : लेनद्वारे दक्षिणेस : बाझार क्रॉस लेन रोडद्वारे पश्चिमेस :सर्व्हे क्र. ७४३ बी धारक मालमत्तेद्वारे

दि. १४ ऑगस्ट, २०१७ आर. एस. वासवदा वकील उच्च न्यायालय

# इंडियन बैंक Indian Bank

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच, मुंबई १७ वा मजला, मेकर टॉवर एफ, कफ परेड, मुंबई - ४००००५ फोन: २२१८९३८१, ई-मेल: armbmumbai@indianbank.co.in

# विक्री सूचनेचे प्रकाशन

(ई-लिलाव माध्यमाने समाविष्ट) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स) २००२ च्या नियम ६(२) आणि ८(६) अंतर्गत इच्छित विक्रीची सूचना

१) कार्यालयीन परिसमापक

ओ.एल. मुंबई उच्च न्यायालय

ओ.सी.सी.जे., ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, फोर्ट, मुंबई-४००००१.

(मे. वरुण इंडस्ट्रीज लि. मधील दिनांक ३०/०९/१४ रोजीच्या आदेशामधील कंपनी याचिका क्र. १७२/२०१४ मध्ये नियुक्त) मे. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड

(कर्जदार/गहाणदार) १३, शंकेश्वर दर्शन, ए. जी. पवार क्रॉस लेन,

भायखळा (पू.), मुंबई-४०००२७. २) श्री. किरण एन. मेहता (जामीनदार आणि गहाणकार)

नवरतनमल सी. मेहता यांचा मुलगा ए/४०१, शंकेश्वर दर्शन, ए. जी. पवार क्रॉस लेन,

भायखळा (पू.), मुंबई-४०००२७. ३) श्री. कैलाश एस. अगरवाल (जामीनदार आणि गहाणकार)

श्रीरामजी अगरवाल यांचा मुलगा.

ए१/५०२, शंकेश्वर दर्शन, ए. जी. पवार क्रॉस लेन,

भायखळा (पू.), मुंबई-४०००२७. वि.: १. एआरएमबी-मुंबईकडील इंटिग्रेटेड स्टेनलेस स्टील प्रॉडक्टस् मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापण्यासाठी **मे. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड**चे मुद्रत कर्ज खाते (इंडियन बँक मुंबई फोर्ट शाखेकडून हस्तांतरित खाते)

२. **मे. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड**ची इंडियन बँक कन्सॉर्टिअममधील विविध कर्ज खाती.

मे. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी इंडियन बँक, मुंबई फोर्ट शाखेकडून मुद्दत कर्ज सुविधा घेतल्या, त्यांची परतफेड ह्यापुढे 'मिळकती' असा उल्लेख केलेल्या परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतींच्या गहाण/तारणाने सुरक्षित केली होती. मे. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी थकबाकीचे प्रदान करण्यात कसूर केली. म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (संक्षेपाकरिता ''ॲक्ट'' असा उल्लेख) च्या कलम १३(२) अन्वये प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिनांक ०६.०८.२०१३ रोजी एक मागणी सूचना जारी करून बँकेस बांधील असलेल्या मे. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अन्य यांना ३१.०७.२०१३ रोजीसच्या युएस \$ २४३५८४.२३९ इतकी (तारखे रोजीस युएस 💲 रु. ५९.९६ च्या नोशनल कन्व्हर्जन रेटने साधारण रु. १,४६,०५,३११/ – समतुल्य आणि प्रत्यक्ष देय रक्कम त्या तारखेसच्या युएस 💲 साठीच्या प्रचलित विनिमय दरावर ठरेल) रक्कम त्यावरील पुढील व्याज, खर्च, अन्य आकार व परिव्यय ह्यासह प्रदान करण्यास सांगितले होते. मे. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी दिनांक ०६.०८.२०१३ च्या सूचनेनंतरही प्रदानात कसूर केली.

पुढे, मे. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी खेळत्या भांडवलाचा कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांचा इंडियन बँक कन्सॉर्टिअम म्हणजेच (१) इंडियन बँक, मुंबई फोर्ट ब्रांच (कन्सॉर्टिअम लीड बॅक); (२) युको बॅक; (३) सेन्ट्रल बॅक ऑफ इंडिया; (४) सिंडिकेट बॅक; (५) स्टेट बॅक ऑफ इंडिया; (६) युनायटेड बँक ऑफ इंडिया; (७) बँक ऑफ इंडिया; (८) बँक ऑफ बडोदा; (९) आयडीबीआय बँक लि. आणि (१०) अलाहाबाद बँक यांच्याकडून फंड बेस्ड आणि नॉन-फंड बेस्ड खेळत्या भांडवल सुविधा घेतल्या, त्यांची परतफेड ह्यापुढे 'मिळकती' म्हणून उल्लेख केलेल्या परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतींच्या गहाण/तारणाने सुरक्षित केली आहे. मे. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी थकबाकीचे प्रदान करण्यात कसूर केली, म्हणून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (संक्षेपाकरिता ''ॲक्ट'' असा उल्लेख) च्या कलम १३(२) अन्वये दिनांक ०७.०८.२०१३ रोजी एक मागणी सूचना जारी करून बँकेस बांधील असलेल्या मे. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अन्य यांना ३१.०७.२०१३ रोजीसच्या रु. १७९८,३६,५८,९७६.४८ (रुपये एक हजार सातशे अट्ट्याण्णव कोटी छत्तीस लाख अट्ठावन्न हजार नऊशे शहात्तर आणि पैसे अट्ठेचाळीस मात्र) (म्हणजेच बँक ऑफ इंडियाची थकबाकी रक्कम वगळून) ची रक्कम त्यावरील पुढील व्याज, खर्च, अन्य आकार व परिव्यय ह्यासह प्रदान करण्यास सांगितले होते. दिनांक ०७.०८.२०१३ च्या सूचनेनंतरही मे. वरूण इंडस्ट्रीज लिमिटेडने प्रदानात कसूर केली.

मागणी सूचना पाठवल्यानंतरही मे. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडने प्रदानात कसूर केल्याने, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सर्व कायदेशीर औपचारिकतांची पूर्तता केल्यावर ०९/१०/२०१३ रोजी परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकती कब्जात घेतल्या

ॲक्टच्या कलम १३(४) नुसार सुरक्षित धनको, कब्जात घेतलेल्या मत्तांची विक्री करून थकबाकी येणे रकमेप्रती रोकड वापरण्यास आणि थकीत कर्जाकरिता विक्री प्रक्रियेचा विनियोग करण्यासाठी हक्कदार आहेत. त्यानुसार निम्नस्वाक्षरीकार/प्राधिकृत अधिकारी खालील माध्यमाने परिशिष्टात नमूद केलेल्या तारणांची विक्री करण्यास इच्छुक आहेत.

### जाहीर निविदा / ई-लिलाव पद्धतीने लिलावाद्वारे होणारी प्रस्तावित विक्री

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत बनवलेल्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ६(२) व ८(६) प्रमाणे इच्छित विक्रीची ३० दिवसांची सूचना देणे आवश्यक असते आणि म्हणून आम्ही ही सूचना जारी करत आहोत.

इंडियन बँक, मुंबई फोर्ट शाखेतील इंटिग्रेटेड स्टेनलेस स्टील प्रॉडक्टस् मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी (युनियन बँक ऑफ इंडियाकडून अधिग्रहण केलेले) ३१.०७.२०१७ रोजीस थकीत रक्कम आहे रु. २,१८,७८,०२४/- (रुपये दोन कोटी अठरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार चोवीस मात्र) त्यावरील पुढील व्याज, खर्च, अन्य आकार व परिव्यय यासह.

खेळत्या भांडवलाचा कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांच्या इंडियन बँक कन्सॉर्टिअमकडील फंड बेस्ड आणि नॉन फंड बेस्ड वर्किंग कॅपिटल लोन अकाऊंटस् सुविधांमधील रु. २५५५,५५,५८,९५३.०२ (रुपये दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी पंचावन्न लाख अञ्चावन्न हजार नऊशे त्रेपन्न आणि पैसे दोन मात्र) त्यावरील पुढील व्याज, खर्च, अन्य आकार आणि परिव्यय यासह.

कृपया ध्यानात ठेवावे की, ही ३० दिवसांची सूचना आहे आणि परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकती ३० दिवसांच्या नंतर कोणत्याही वेळी निम्नस्वाक्षरीकार/प्राधिकृत अधिकारी यांचेकडून ॲक्टअन्वये विकल्या जातील.

\*\* सर्व मिळकतींसाठी विक्रीची तारीख २०.०९.२०१७ ठरली आहे जी ई-लिलाव पद्धतीने होईल.

\*\* जर कोणत्याही तांत्रिक अडचण इ.मुळे ई-लिलाव अयशस्वी झाला तर तो ७ दिवसांची आगाऊ सूचना देऊन पुन्हा घेतला जाईल परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकती आणि संबंधित दस्तावेज आणि आजतागायत ईसी यांचे निरीक्षण इच्छुक खरेदीदार/बोलीदार त्यांच्या खर्चाने पुढील तारखेस करू शकतात.

खालील मिळकतींसाठी १२.०९.२०१७ रोजी दु. १२.०० ते दु. ४.०० मध्ये. **दस्तावेज पडताळणीसाठी** १५.०९.२०१७ रोजी दु. २.०० ते दु. ४.०० मध्ये.

तारण मत्तांच्या विक्रीसाठी ठरवलेली राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम (इअर) परिशिष्टात दिलेली आहे.

अटी आणि शर्तींसह निविदा/बोली प्रपत्र वेबसाईट : www.matexauctions.com वरून ऑनलाईन घेता येतील आणि सिस्टीम/सॉफ्टवेअरमधील तरतुदी वापरता येतील आणि तेच 'सिल बीड ऑप्शन' वापरूनही घेता येईल म्हणजे कृती ऑनलाईन करता येईल. निविदा प्रपत्र आणि अटी व शर्ती वेबसाईटवर १४.०८.२०१७ ते १९.०९.२०१७ या काळात स. १०.३० ते दु. ४.०० या वेळेत

निर्धारित पद्भतीने इअरसह सर्व आवश्यक शर्तींचे पालन करणाऱ्या निविदा/बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे १९.०९.२०१७ रोजी दु. ४.०० पर्यंत.

कोणताही वेळ वाया न घालवता निविदासोबत डीडी/बीपीओ/आरटीजीएस/एनईएफटी/अकाऊंट ट्रान्स्फरमधील आणि/किंवा मनी ट्रान्स्फरच्या अन्य कोणत्याही स्वीकाराई स्वरुपात इअर असावी, कसूर केल्यास, निविदा अपात्र ठरतील.

ऑनलाईन मनी ट्रान्स्फरसाठी नोडल बँक अकाऊंट नं./आयएफएससी कोड इ. खालीलप्रमाणे

l	नोडल बँक खाते क्र.	आयएफएससी कोड			
l	६०९७२२९८३१ 'ई-लिलाव इ.अ.र. खाते, मुंबई झोन'	आयडीआयबी००० एन०५२ इंडियन बँक, नरिमन पॉईंट ब्रांच			
l	सर्वोच्च प्रस्ताव/निविदा/बोली देऊ करणाऱ्या व्यक्तींच्या नावे विर्द्र	ो निश्चित केली जाईल जी सुरक्षित धनकोंच्या मंजुरीअधीन असेल.			
निम्नस्वाक्षरीकार/प्राधिकृत अधिकारी हे कोणतेही कारण न देता बोली/ निविदा स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे अधिकार राखून ठेवत आहे					
l	एकदा का लिलाव/ई-लिलाव पूर्ण झाला आणि सर्वोच्च प्रस्ताव/	निविदा/बोली देऊ करणाऱ्या व्यक्तीच्या नावे विक्री निश्चित झाली			
ı	की, यशस्वी बोलीदारांना व्यक्तिशः/ई-मेल जे काही असेल त्याद्वारे	कळविण्यात येईल, ज्यांना ताबडतोब बोली रकमेची २५% रक्कम			
ı	(इ.अ.र. वजा करून) डीडी/बीपीओ/आरटीजीएस/एनईएफटी/	अकाऊंट ट्रान्स्फर आणि/किंवा मनी ट्रान्स्फरच्या अन्य कोणत्याही			
١	स्वीकाराई स्वरुपात जमा करावी लागेल, कसूर केल्यास जमा केलेल	गी इ.अ.र.ची रक्कम जप्त केली जाईल.			

उर्वरित विक्री किंमत विक्री निश्चितीच्या १५ दिवसांत किंवा लेखी वाढवून दिलेल्या मुदतीत प्रदान करावी लागेल. जर उर्वरित रक्कम निर्धारित/मान्य केलेल्या मुदतीत जमा केली नाही तर जमा केलेली २५% रक्कम देखील जप्त होईल. विक्री सुरक्षित धनकोंच्या मंजुरीअधीन असेल. विक्री 'जसे आहे जेथे आहें आणि जसे आहे जे आहे' तत्त्वाने आणि भार, वैधानिक दायित्वे इ. बाबत बँकेच्या बाजूने कोणतेही

ही सूचना सुरक्षित धनकोंच्या उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही उपायांना बाधा न आणता आणि डीआरटी-१, मुंबईसमोर सध्या प्रलंबित कार्यवाही करण्याच्या आणि मिळालेल्या/मिळावयाच्या आदेश/हकूमाच्या अंमलबजावणी करण्याच्या सुरक्षित धनकोंच्या अधिकाराला बाधा येऊ न देता दिलेली आहे.

मत्तेचा विनिर्दिष्ट तपशील जी विकण्यासाठी इच्छ्क आहे तो खालीलप्रमाणे

अभिवेदन व हमी न देता केली जाईल

अनु. क्र.	बाबवार गहाण मत्तांचे तपशीलवार वर्णन	राखीव किंमत रु.	इअर (रु.) बोली वाढविण्याचे मूल्य (रु.)	विक्रीची तारीख, वेळ आणि ठिकाण	पूर्वीच बोजा				
۶	श्री. कैलाश कुमार श्रीरामजी अगरवाल (श्री. कैलाश एस. अगरवाल) यांच्या नावे असलेल्या मुंबई शहर, मुंबईच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील पालिका वॉर्ड क्र. 'ई'' धारक सर्व्हे क्र. ७१६, माझगाव विभाग, ए.जी. पवार क्रॉस लेन, भायखळा (पू.), मुंबई-४०००२७ येथे स्थित शंखेश्वर दर्शन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. इमारती मधील क्षेत्र मोजमापित ५३९ चौ.फू. किवा तत्सम ५ व्या मजल्यावरील ''ए१'' विंग फ्लॅट क्र.५०२ समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग टिपा/शेरा:  *मोजमाप नामाधिकार विलेख दस्तावेजानुसार आणि सीमा नामाधिकार विलेखापमध्ये वर्णिलेल्या नाहीत. तथापि इमारत संकुल खालीलप्रमाणे सीमाबद्ध आहे. उत्तर: अंतर्गत रस्त्याद्वारे दिक्षणः रस्त्याद्वारे पृर्व: रोडद्वारे पश्चिम: म्हाड बिल्डिंग	१४६.०० लाख	१४,६०,००० (रू. चौदा लाख साठ हजार मात्र) बोली वाढविण्याचे मुल्य ) रू. १.०० लाख (रू. एक लाख मात्र)	२०.०९.२०१७ स. ११.३० ते दु. १२.३०	शून्य				

### ई-लिलाव माध्यमामार्फत बोली सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ आहे १९.०९.२०१७ आणि बोली प्रपत्र द्. ४.०० पर्यंत स्वीकारण्यात येतील.

मिळकतीच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून प्रथम सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च जे आमच्याद्वारे उपार्जित आणि/किंवा त्याच्या कोणत्याही अनुषंगिक खर्चासह मुदत कर्ज प्रदान केले जाईल आणि नंतर प्रत्यक्ष वसुलीपर्यंत मागणी सूचना तारखेपासून संविदात्मक दराने व्याजासह मागणी सूचनेत नमूद केलेले खेळते भांडवल पुरविणाऱ्या बँकांच्या संघाची थकबाकी पूर्ण करण्याचे योजले जाईल आणि मागणी सूचनेत नमूद केलेल्या बँकांच्या थकबाकीनंतर काही पैसे शिल्लक राहिल्यास आणि बँक ऑफ इंडिया जिने सुध्दा तारण मत्तेवर समप्रमाणात भार धारण केलेला आहे.

\* बोलीदारांना लिलाव बोली प्रपत्र आणि तपशीलवार अटी आणि शर्ती ज्या बोली प्रपत्रासल जोडलेल्या आहेत यासाठी (http://www.bankeauctions.com ला भेट देण्याचा किंवा श्री गणेश पाटील, मोबा. क्र. ९८२१६९०९६८ किंवा ganesh.patil@c1india.com यांना संपर्क करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बोलीदार आमच्या बँकेची वेबसाईट www.indianbank.in ला सुद्धा भेट देऊ शकता.

तुम्ही मोबाईल क्र. ७७३८१५२०३६ वर श्री. एस. कुमार प्राधिकृत अधिकारी यांना सुद्धा संपर्क करू शकता. मिळकतीच्या निरीक्षणासंदर्भातील पुढील तपशील, दस्तावेजाची पडताळणी, ई-लिलावाचा तपशील इ. करिता इच्छक बोलीदार कार्यालयीन वेळेत प्राधिकत अधिकारी, एआरएम शाखा, मुंबई यांना संपर्क करू शकतात.

ठिकाण : मुंबई दिनांक: ११.०८.२०१७

जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या सूचनेनुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, कै. झैबुनिस्सा अब्दुल कादेर नाज ज्या **''खेरीवाला बिल्डिंग''** च्या तळजल्यावरील दुकान,२६५ए जंक्शन, अब्दुल रेहमान स्ट्रिट आणि २१३/२१५, झंझिकर स्ट्रीट, मुंबई ४००००३ मुंबईचा उपनगर जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्हाच्या मांडवी विभागाच्या जिमनीचा प्लॉट ज्याचा सी.एस. क्र. २४ येथे स्थित मोजमापित १४० चौ. फू. चटई क्षेत्र किंवा आसपास याच्या मालक होत्या (१) श्रीम. मुसरत खलिद मेमन, (२) श्रीम. सुमया मोहमेद असलम अब्बाजुम्मा, (३) श्रीम. अस्मा बानू फैसल मुनशि आणि (४) श्रीम. असियाह सलमान तौफिक त्यांचे केवळ वारस आणि कायदेशीर प्रतिनीधी असल्याचा दावा करत असून त्याच्या नामाधिकाराची चौकशी आम्ही करत आहोत. सदर दुकानावर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर कोणत्याही व्यक्तीचा हक्क किंवा दावा किंवा अन्य कोणत्याही मार्गाने दावा जसे की, वारसा, डिक्री, विक्री, भेट, गहाणवट, ताबा, भाडेपट्टा, बक्षीस, कोर्ट डिक्री वा अन्य कोणत्याही प्रकारचे दावे असल्यास त्यांनी त्यासंदर्भात पुष्ठ्यर्थ कागदोपत्री िनम्नस्वाक्षरीकारांस सदर सूचनेच्या प्रसिद्धीच्या १४ दिवसांत त्यांचे कार्यालय क्र. ४०३. ४था मजला, '' कपाडिया चेंबर्स'', ५९९, जे.एस.एस. रोड, मुबई, ४०० ००२ येथे सूचित करावे, कसूर केल्यास जर कोणताही दावा असल्यास ते परित्यागित किंवा माफ करण्यात आले आहेत असे समजण्यात येईल आणि वर उल्लेख केलेल्या चार व्यक्तींचे नामाधिकार हे स्वच्छ आणि बाजारयोग्य आहे आणि कोणत्याही दाव्यांचा संदर्भ न देता सदर दकानाची खरेदीची प्रक्रिया माझ्या अशिलाच्या द्वारे पूर्ण करण्यात येईल. दिनांक १२ ऑगस्ट, २०१७

> कमलेश वखारीया वकील, उच्च न्यायालय

सायबरटेक सिस्टम्स ॲंड सॉफ्टवेअर लिमिटेड सीआयएन : एल७२१००एमएच१९९५पीएलसी०८४७८८

नोंदणीकृत कार्यालयः सायबरटेक हाऊस, प्लॉट क्र. बी-६३/६४/६५, रोड क्र. २१/३४, जे.बी.सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे- ४०० ६०४.

फो.- ०२२-२५८३४६४३, फॅ- ०२२-२५८३२५७४ ईमेलः cssl.investors@cybertech.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ आणि रेग्युलेशन ४७ अन्वये कंपनीच्या संचालक मंडळाची सभा अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांसह कंपनीच्या इतर व्यवसायांच्या व्यवहाराकरिता आणि दिनांक ३० जून, २०१७ रोजीस संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात आणि पटलावर घेण्यासाठी (एकत्रित आणि वित्तीय) **बुधवार, दिनांक २३** ऑगस्ट,२०१७ रोजी सायबरटेक) हाऊस, प्लॉट क्र. बी– ६३/६४/ ६५, रोड क्र. २१/३४, जे.बी. सावंत मार्ग, एमआसडीसी, वागळे इस्टेट, ठाणे– ४०० ६०४ येथे घेण्यात येणार आहे. पुढील माहितीसाठी कंपनीच्या संकेतस्थळाला (www.cybertech.com) भेट द्या.

सायबरटेक सिस्टम्स अँड सॉफ्टवेअर लिमिटेड करिता ठिकाणः ठाणे दिनांकः १४ ऑगस्ट, २०१७ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सभासद क्र. ए३५५८७

> मुंबई येथे न्यायक्षेत्राच्या उच्च न्यायालयातील सर्वसाधारण मूळ दिवाणी न्यायाधिकारिता कंपनी याचिका क्र. १०६६ हा २०१५ कंपनी अधिनियम, १९५६ च्या बाबतीत;

> > कंपनी अधिनियमाच्या कलम ४३३ (ई) आणि ४३४ च्या

श्री राम अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ च्या अन्वये विधिसंस्थापित कंपनी ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय श्रीम राम मिल्स प्रिमायसेस, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ यांच्या बाबतीत.

सीआयएन क्र.ः एल१७११०एमएच१९३५पीएलसी००२२४१ ॲक्शन बार्टर प्रायव्हेट लिमिटेड

कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये विधिसंस्थापित कंपनी ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय २ए, चौरिंघी स्क्वेअर, कोलकाता- ७०० ००१

...याचिकाकर्ते

याचिकेची जाहिरात

उत्तरवादी कंपनीच्या वरील नमूद धनको याचिकाकर्त्यांद्वारे दिनांक ५ ऑगस्ट, २०१५ रोजी वरील नामक उत्तरवादी कंपनीच्या समापनाकरिता याचिका सादर करण्यात आली आहे आणि सदर याचिका दिनांक २२ मार्च, २०१७ रोजीच्या आदेशानुसार दाखल करण्यात आली आणि दिनांक १७ जुलै, २०१७ रोजीच्या आदेशानुसार आता सदर दिनांक ४ सप्टेंबर, २०१७ रोजीस स. ११.०० वा. मध्यान्ह वेळेत किंवा त्यानंतर लगेचच कंपनी न्यायमूर्तींसमक्ष सुनावणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

कोणताही व्यक्ती/धनको किंवा वर्गणीदार सदर याचिकेच्या बाजूने वा परोक्ष जाण्यास इच्छुक असल्यास, त्याच्या स्वाक्षरीसह त्यांच्या हेतूची सूचना त्यांच्याद्वारे वा त्यांच्या विकलामार्फत त्यांचे संपूर्ण नाव आणि पत्ता यांसह खालील नमूद त्यांच्या कार्यालयीन पत्त्यावर याचिकाकर्ते किंवा त्यांच्या वकिलांना याचिका सुनावणीकरिता निश्चित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी पाच दिवसांत पोहोचणे आवश्यक आहे आणि व्यक्तिशः वा त्यांच्या विकलामार्फत सुनावणीकरिता हजर राहावे.

याचिकाकर्त्यांच्या विकलामार्फत याचिकेची प्रत कोणताही धनको वा वर्गणीदार यांना विहित प्रभाराच्या देयावर प्राप्त करता येईल.

याचिकेच्या परोक्ष आणि/किंवा बाजूने कोणत्याही शपथपत्राचा वापर करण्याची इच्छा असल्यास, न्यायालयात दाखल करावे आणि त्याची प्रत याचिकाकर्त्यांच्या विकलाकडे सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी पाच दिवसांत सुपूर्द करावे.

सदर दिनांक ११ ऑगस्ट, २०१७.

मे. नानकानी अँड असोसिएट्सकरिता (याचिकाकर्त्यांकरिता वकील) ११४, युसुफ बिल्डिंग, १ला मजला, व्ही. एन. रोड, फ्लोरा फाऊंटन, फोर्ट, **मुंबई-४०० ००१**.

# कर्ज वसुली अपीलेट न्यायाधिकरण

सिंदिया हाऊस, ६ वा मजला, एन. एम. रोड, बॅलार्ड पिअर, मुंबई ४०० ०३८.

किर. अर्ज क्र. ८०१/२०१७ अपील क्र. १९६/२०१६ मध्ये मॅग्नम इंटरमिडिएट्स लिमिटेड आणि २ अन्य ...अपीलकार

कॅनरा बँक आणि ४ अन्य पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण डीआरटी-I, मुंबईद्वारे ०१/०६/१६ रोजी निर्धारित ओ. ए. क्र. ३३१२ सन २००० मधील संमत आदेशातून अपील.

२. बंसीधर पोद्दार

कुलाबा, मुंबई - ४०० ००५

४४/७, महंत रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७. ....उत्तरवादी क्र. २ ३. सेंट्रल बँक ऑफ इंडिया

सेंट्रल बँक बिल्डिंग, महात्मा गांधी रोड, मुंबई-२३ ....उत्तरवादी क्र. ३ ४. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय टॉवर डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ ई परेड,

५. महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन (एसएसएफसी),

कॉम्प्लेक्स बिल्डिंग, ६ वा मजला, एमआयडीसी,

वागळे इस्टेट. ठाणे - ४०० ६०४ ...उत्तरवादी क्र. ५ सूचना घ्यावी की, डीआरटी-I, मुंबईच्या पीठासिन अधिकाऱ्यांद्वारे ओ. ए. क्र. ३३१२ सन २००० मधील संमत आदेशातून दिनांक ०४/०७/२०१६ रोजीस अर्जाकरिता विकलांद्वारे सादर करण्यात आले आणि सदर न्यायाधिकरणात अपील क्र. १९६/२०१६ म्हणून नोंदणीकृत आहे.

रिजि. ए.डी.द्वारे सदर अपील मेमोसह सूचना बजाविण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले परंत् उत्तरवादींना पाठविलेली पाकिटे ''ज्ञात नाहीं'' शेऱ्यासह टपाल प्राधिकरणाद्वारे परत आली. त्यामुळे, तुमच्या सावधानतेकरिता प्रसिद्धीद्वारे सदर सूचना.

अपिलाच्या मेमोरॅंडमची प्रत टी. एन. त्रिपाठी अँड कं., अपीलकारांकरिता वकील, पत्ता ७/७ए, २ रा मजला, पार्वतीबाई बिल्डिंग, पिठा स्ट्रीट, पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ यांच्याकडून कृपया प्राप्त करावी.

जर कोणतेही प्रकाशनाचे पुरावे असल्यास सदर दाखल करण्यासाठी, प्रत्युत्तराकरिता दिनांक ०५/१०/२०१७ रोजी स. ११.०० वा. सन्मान्य अध्यक्षांसमक्ष तुम्ही उपस्थित रहावे. तुमच्याकरिता कारवाईसाठी तुमच्यावतीने वा कायद्याच्या कोणत्याही अधिकृत व्यक्तीद्वारे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या विकलाद्वारे उपस्थित न राहिल्यास, तुमच्या अनुपस्थितीत सदर बाबीची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल. खाली माझ्या सहीने आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २७ जुलै, २०१७ रोजी



प्राधिकृत अधिकारी

इंडियन बँक

कर्ज वसुली अपीलेट न्यायाधिकरण

जाहीर सूचना

श्री. प्रताप एम. दोशी हे धुन अपार्टमेंटस् फ्लॅट ओनर्स को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्य तेथील फ्लॅट क्र. ८ व एका बंद गॅरेजचे धारक असून (प्रत्येकी शेअर प्रमाणपत्रासहित) त्यांचे २ जून २०१७ रोजी निधन झाले. या मयत सभासदाच्या कायदेशीर वारसदारांपैकी श्री. प्रणव दोशी यांनी कौटुंबिक रचनेनुसार सदस्यत्व आणि वर उल्लेखित फ्लॅट क्र. ८ आणि एक बंद गॅरेज हे स्वत:च्या नावे करवून घेण्यासाठी अर्ज केला आहे.

वर नमूद केलेल्या मिळकतीच्या हस्तांतरणासंदर्भात कोणी वारसदार/दावेदार असल्यास त्यांनी पुष्टयर्थ दस्तावेजांसह प्रणव प्रताप दोशी यांच्या नावे आपली लेखी नोंद सूचना जारी केलेल्या दिनांकापासून पुढील १५ दिवसांच्या आत द्यावी, असे आवाहन सोसायटी आणि प्रणव दोशी यांनी केले आहे. परंतु दिलेल्या मुदतीत कुठलाही दावा न आल्यास सोसायटीकडून सदर मिळकतीच्या हस्तांतरणाची कार्यवाही केली जाईल.

(आर. पी. ओझा, वकील) दिनांक : १४/०८/२०१७ प्रणव प्रताप दोशी यांच्यावतीने, स्थळ : मुंबई

ऑफिस क्र. १४, २ रा मजला, हिना शॉपिंग आर्केड, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (प.)

मुंबई - ४०० १०२

**ூInfotech** 

३आय इन्फोटेक लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर (सीआयएन): एल६७१२०एमएच१९९३पीए-लसी०७४४११

नोंदणीकृत कार्यालय: टॉवर # ५, ३ ते ६ वा मजला, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३, द्र. क्र.: (९१-२२) ७१२३ ८०००; फॅक्स क्र.: (९१-२२) ७१२३ ८०९८

ई-मेल: investors@3i-infotech.com, संकेतस्थळ: www.3i-infotech.com २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता सदस्यांना ई-मतदानाची माहिती आणि सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, ३ आय इन्फोटेक लिमिटेड (''कंपनी'')च्या सदस्यांची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दिनांक ६ सप्टेंबर, २०१७ रोजीस सायं ४.०० वा. आर्य समाज हॉल, प्लॉट क्र. ६, सेक्टर ९ए, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३ येथे आयोजित करण्यात आली आहे. एजीएमची सूचना च्यासह स्पष्टीकरणात्मक विवरण आणि दिनांक ३१ मार्च, २०१७ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताचा वार्षिक अहवाल हा सदस्यांना त्यांचा ई-मेल/कंपनीसह नोंदणीकृत पोस्टल ॲड्रेस किंवा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्याद्वारे पुरविल्यानुसार पाठविण्यात आले आहे.

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ सहवाचता त्याअंतर्गत नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ च्या तरतुदीन्वये सदस्यांचे रजिस्टर आणि कंपनीची शेअर हस्तांतरण पुस्तके ही बुधवार, दिनांक ३० ऑगस्ट, २०१७ ते बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७ (दोन्ही समावेशक) रोजीस बंद ठेवण्यात येणार आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ सुधारित कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारित नियमावली, २०१५ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ अन्वये तपशील हा खालीलनुसा देण्यात आला आहे -कंपनी ही त्यांच्या सर्व सदस्यांना (प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक स्वरुपाद्वारे शेअर धारण

केलेल्या) सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर एनएसडीएलद्वारे पुरविण्यात आलेल्या प्लॅटफॉर्ममार्फत इलेक्ट्रॉनिक स्वरुपाद्वारे (रिमोट ई-मतदान) त्यांचे मत रिमोटली देण्याची सुविधा पुरवित आहेत. २. रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ : रविवार, ३ सप्टेंबर, २०१७ रोजीस

स. ९.०० वा.पासून (भाप्रवे) ३. रिमोट ई-मतदान समाप्तीची तारीख आणि वेळ : मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७ रोजीस

सायं. ५.०० वा (भाप्रवे). ४. रिमोट ई-मतदानाला मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७ रोजीस सायं. ५.०० वा. (भाप्रवे)

नंतर परवानगी दिली जाणार नाही.

५. सदस्यांच्या मतदानाचे अधिकार हे कट ऑफ तारखेस (म्हणजेच शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७) कंपनीच्या पूर्ण भरलेल्या समन्यायी भाग भांडवलातील त्यांच्या शेअरच्या प्रमाणावर असणार आहे. कोणत्याही व्यक्ती, ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादन केले आहेत आणि कंपनीचे सदस्य बनले आहेत ते रिमोट ई-मतदानाची सुविधा त्याचबरोबर एजीएममध्ये मतदान करण्यास कट ऑफ तारखेस म्हणजेच १ सप्टेंबर, २०१७ रोजीस डिपॉझिटरीजद्वारे निर्वाहित लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये किंवा सदस्यांच्या रजिस्टरमध्ये त्यांचे नाव आहेत ते मतदान करण्याचे हक्कदार असतील. सदर व्यक्ती हे लॉगीन आयडी आणि पासवर्ड <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवून संपादन करू शकतात कोणतीही तक्रार असल्यास, तुम्ही एनएसडीएलसह १८०० २२२ ९९० किंवा + ९१-२२-२४९९ ४७३८ येथे संपर्क साधू शकतात.

६. बॅलट पेपरद्वारे मतदानाकरिताची सुविधा ही एजीएम येथे उपलब्ध असणार आहे आणि एजीएमला उपस्थित असणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केले नाही ते बॅलट पेपरद्वारे एजीएम येथे त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करू शकतात रिमोट ई-मतदानामार्फत त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा वापर केल्यानंतर सदस्य एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतात, मात्र एजीएम येथे पुन्हा मतदान करण्याची परवानगी त्यांना नाही.

७. वार्षिक अहवालाचा भाग असणारी एजीएमची सूचना ही कंपनीचे संकेतस्थळ (<u>www.3i-infotech.com</u>) येथे दर्शविण्यात येणार आहे. सदर एनएसडीएलचे संकेतस्थळ (<u>www.evoting.nsdl.com</u>) येथेही दर्शविण्यात येणार आहे.

८. रिमोट ई-मतदानासंबंधीची कोणतीही अडचण किंवा तक्रारीकरिता, सदस्यांनी कृपया श्री. राजिव रंजन, सहाय्यक व्यवस्थापक, एनएसडीएल यांना ०२२-२४९९ ४७३८ किंवा Rajivr@nsdl.co.in यावर संपर्क साधावा.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार दिनांक : १४ ऑगस्ट, २०१७ सही/ राजीव लिमये स्थळ : नवी मुंबई कंपनी सचिव

### मुंबई येथील शहर दिवाणी न्यायालयातील खटला क्र. २४६ सन २०१६ एस. सी. वाद

वाद सादर : ०६/०१/२०१६

वादाच्या

उत्तरासाठी

समन्स

....उत्तरवादी क्र. ४

रोजीस दाखल : ३०/०१/२०१६

दि लक्ष्मी विलास बँक

कंपनी अधिनियम, १९१३ अन्वये विधिसंस्थापित बँकिंग कंपनी ज्यांचे प्रशासकीय कार्यालय एलव्हीबी हाऊस, क्र. ४१, सरदार पटेल रोड, गुइंडी, चेन्नई - ६०० ०३२, तामिळनाडू आणि संबंधित शाखा कार्यालय येथे ''चेंबूर'' ज्याचा पत्ता येथे रुण्वल क्लासिक, तळमजला, प्लॉट क्र. ३५१, सेंट्रल ॲव्हेन्यू रोड, डायमंड गार्डनजवळ, चेंबूर (पू), मुंबई ४०० ०७१

१) मे. लिटल स्टार त्यांचे प्रोप्रायटर श्री. गोपाळ सिंग चौहान यांच्यामार्फत दकान क्र. ४, नवकेतन बिल्डिंग, कॅनरा बँकेच्या समोर, एमडीएस मार्ग, चेंबूर रेल्वे २७ O.V.,rr. स्टेशनसमोर, चेंबूर, मुंबई - ७१ 1,5,7 आणि 8 आणि o.VIII

२) श्री. जीतेंद्र सिंग चौहान पी. जी. पाटील चाळ, घाटला गाव, मरुबाई मंदिराजवळ, चेंबूर, मुंबई ७१ ...प्रतिवादी

१) मे. लिटल स्टार त्यांचे प्रोप्रायटर श्री. गोपाळ सिंग चौहान यांच्यामार्फत


२) श्री. जीतेंद्र सिंग चौहान वरील नमूद प्रतिवादी

नमस्कार; ज्याअर्थी उपरोल्लेखित वादींनी वरील नमूद प्रतिवादींविरुद्ध सदर सन्मान्य न्यायालयात वरील वाद दाखल केला, त्याचे संक्षिप्त विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे:-

ए) की, वादींना रु.८६,५८७/- (रुपये शह्याऐंशी हजार पाचशे सत्त्याऐंशी मात्र) दिनांक ०६.०१.२०१६ रोजीस उर्वरित थकीत रक्कम च्यासह वाद दाखल केल्यापासून ते देय आणि/किंवा वसुलीपर्यंत रु. ८६,५८७ च्या सदर रकमेवरील १४.२५% प्रति वर्ष दराने व्याज याची देय करण्यासाठी प्रतिवादींना आदेश आणि हकूमनामा द्यावा.

बी) वादाच्या खर्चाकरिता; आणि सी) खटल्याच्या आवश्यक स्वरूप आणि परिस्थितीप्रमाणे अशा पुढील आणि इतर अनुतोषांकरिता. तुम्हाला याद्वारे सदर सन्मान्य न्यायालयात (क्र. ३१) दिनांक ३१ ऑगस्ट, २०१७ रोजी स. अकरा वाजता मध्यान्ह प्रमाणवेळेनुसार व्यक्तिश: किंवा वादाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल अशा वकिलाद्वारे किंवा उपरोक्त वादींना अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल अशा अन्य व्यक्तींद्वारे उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात येत आहे आणि तुमच्या उपस्थितीकरिता निश्चित केलेला दिवस हा वादाच्या अंतिम निर्णयासाठी नियुक्त केल्यामुळे तुम्ही तुमचे सर्व साक्षीदार त्या दिवशी उपस्थित ठेवणे आवश्यक आहे. आणि तुम्ही याद्वारे नोंद घ्यावी की, पूर्वी नमूद केलेल्या दिवशी उपस्थित राहण्यास कसूरवार ठरल्यास तुमच्या अनुपस्थितीत वादाची सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या कब्जातील किंवा अधिकारातील वादींच्या दाव्याच्या गुणावगुणांशी संबंधित किंवा तुमच्या दाव्याच्या पुष्ठचर्थ ज्यावर तुम्ही अवलंबून राहण्यास इच्छुक आहात असे पुरावे समाविष्ट करणारे कोणतेही कागदपत्र आणणे किंवा

तुमच्या वकिलांसोबत पाठवणे आवश्यक आहे. माझ्या हस्ते आणि सदर सन्मा. न्यायालयाच्या शिक्क्याने दिले. सदर दिनांक ७ ऑगस्ट, २०१७. शहर दिवाणी न्यायालय, मुंबई येथे



प्रबंधकांकरिता,

श्रीम. जीन दावी याचिकाकर्ते श्री नंदधाम यांच्याकरिता वकील प्लॉट क्र. ५९, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४.

मोबाः ९९३०२३०७२६, ईमेल - jeendavy@rediffmail.com मुंबई येथील दिवाणी न्यायालयाच्या न्यायालयात एससी वाद क्र. २४६ सन २०१६